

आदिवासी विकास सेवेतील गट-ब मधील सहायक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी व तत्सम (गट-ब) या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०१७ व दि.०१.०१.२०१८ ची अंतिम जेष्ठतायादी.

**महाराष्ट्र शासन**  
**आदिवासी विकास विभाग**  
**शासन परिपत्रक क्रमांक: जेष्ठता-२०१८ / प्र.क्र.१८१/ का.१५**

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय विस्तार, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक: ११ डिसेंबर, २०१८

**वाचा-**

- १) सामान्य प्रशासन विभाग दि.२१/६/१९८२ ची अधिसूचना
- २) शासन परिपत्रक, आदिवासी विकास विभाग क्र. आस्था-२०१५/ प्र.क्र.१८१/ का.१५, दि.०७/०९/२०१८.

**-: शासन परिपत्रक :-**

आदिवासी विकास सेवेतील वर्ग-२ मधील सहायक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी व तत्सम (गट- ब) या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०१७ ते ०१.०१.२०१८ पर्यंतची तात्पुरती / अंतरिम सेवाजेष्ठता यादी संदर्भाधिन क्र.२ च्या शासन परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात आलेली होती .सदर परिपत्रकातील परिच्छेद क्र.५ नुसार सर्व संबंधितांना हरकती व आक्षेप घेण्याची संधी देऊन त्यांच्या हरकती मागविण्यासाठी १० दिवसांचा कालावधी देण्यात आला होता.

२. तथापि, सदर सेवाजेष्ठता यादी संदर्भात संबंधितांची कोणतीही अभिवेदने / निवेदने प्राप्त झालेली नसल्याचे आयुक्तालय, आदिवासी विकास, नाशिक कार्यालयाने दि.०१/१०/२०१८ च्या पत्रान्वये कळविले आहे.

३. सबब, संदर्भाधिन क्र.२ च्या दि.०७/०९/२०१८ च्या परिपत्रकात प्रसिध्द करण्यात आलेली वर्ग-२ मधील सहायक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी व तत्सम (गट- ब) संवर्गातील अधिकाऱ्यांची ०१.०१.२०१७ ते ०१.०१.२०१८ पर्यंतची अंतरिम सेवाजेष्ठता यादी याद्वारे तात्पुरत्या स्वरूपात अंतिम करण्यात येत आहे.

४. हे परिपत्रक विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१८१२१११५५६३७८२२४ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( गोविंद माईणकर )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
२. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
३. सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास,
४. सह आयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्या,
५. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये.

विवरणपत्र - अ

आदिवासी विकास सेवेतील वर्ग-२ मधील सहाय्यक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी / अधिव्याख्याता / गृहप्रमुख या संवर्गातील दि.१/१/२०१७ रोजीची अंतिम जेष्ठता सूची

मंजूर पदे :- ११५

पदोन्नतीने भरावयाची पदे :- ५८

सरळसेवेने भरावयाची पदे :- ५७

अ.क्र	जेष्ठता क्र.	अधिकार्यांचे नाव	प्रवर्ग	जन्म तारीख	नियुक्तीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग	जेष्ठता दिनांक/ जेष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	१	श्री. रामचंद्र रतिलाल सोनकवडे	अ.जा.	१.२.१९७७	१९.७.२०११	सरळसेवा २	०८.०७.२०११	२९.०२.२०३५	सरळसेवेने वर्ग-१ पदावर नियुक्ती
२	२	श्री. छंदक गोविंदराव लोखंडे	अ.जा.	१.७.१९७३	१६.८.२०११	सरळसेवा ३	०८.०७.२०११	३०.०६.२०३१	
३	३	श्री. दशरथ श्रीराम कुळमथे	अ.ज.	०२.१०.७६	१४.११.२०११	सरळसेवा ४	०८.०७.२०११	३०.०१.२०३४	पदोन्नत
४	४	श्री. उमेश आत्माराम गणवीर	अ.जा.	०५.१.१९७४	१.१२.२०११	सरळसेवा ५	०८.०७.२०११	-----	मयत
५	५	श्री. विजयकुमार महादेवराव कटके	अराखीव	३१.८.१९७५	३०.७.२०११	सरळसेवा ६	०८.०७.२०११	३१.०८.२०३३	पदोन्नत
६	६	श्रीम. अमिता पांडुरंग पिल्लेवार	अ.जा.	२०.२.१९७७	०५.०७.२०११	सरळसेवा ७	०८.०७.२०११	२९.०२.२०३५	सरळसेवेने वर्ग-१ पदावर नियुक्ती
७	७	श्री. प्रदीप भागोनाथ पोळ	अ.जा.	१०.१०.१९८५	२९.७.२०११	सरळसेवा ८	०८.०७.२०११	३०.१०.२०४३	पदोन्नत
८	८	श्रीम. सींगता भगवंतराव चौहान	अ.जा.	२२.३.१९७१	६.८.२०११	सरळसेवा ९	०८.०७.२०११	३१.०३.२०२९	पदोन्नत
९	९	श्री. आत्माराम उकंडी धावे	अ.जा.	१०.७.१९७१	२५.७.२०११	सरळसेवा १०	०८.०७.२०११	३०.०७.२०२९	
१०	१०	श्री. सचिन सुभाष जाधव	विजा अ	७.१०.१९८२	२७.७.२०११	सरळसेवा १३	०८.०७.२०११	३०.१०.२०४०	पदोन्नत
११	११	श्री. राजेंद्रकुमार भानुदास हिवाळे	अ.जा.	१७.८.१९७५	१९.७.२०११	सरळसेवा १४	०८.०७.२०११	३१.०८.२०३३	पदोन्नत
१२	१२	श्री. शिवानंद रामकृष्ण पेंढेकर	इमाव	४.१.१९७६	१०.११.२०११	सरळसेवा १६	०८.०७.२०११	३१.०१.२०३४	
१३	१३	श्री. प्रविण देवरावजी लाटकर	इमाव	१५.४.१९७८	२२.७.२०११	सरळसेवा १७	०८.०७.२०११	३०.०४.२०३६	
१४	१४	श्री. किरण सुकलाल माळी	इमाव	७.६.१९७८	८.७.२०११	सरळसेवा १८	०८.०७.२०११	३०.०६.२०३६	सरळसेवेने वर्ग-१ पदावर नियुक्ती
१५	१५	श्रीम. मिनाक्षी नारायण उन्हाळे	अराखीव	३.६.१९७९	९.८.२०११	सरळसेवा १९	०८.०७.२०११	३०.०६.३०३७	
१६	१६	श्री. निलेश भागचंद्र अहिरे	इमाव	२२.१.१९८६	६.८.२०११	सरळसेवा २०	०८.०७.२०११	३१.०१.२०४४	
१७	१७	श्री. निरज सुधाकरराव मोरे	इमाव	२२.७.१९७२	३.१२.२०११	सरळसेवा २१	०८.०७.२०११	३१.१२.२०३०	
१८	१८	श्रीम. ममता रामदास विधळे	इमाव	१२.१०.१९७४	२२.७.२०११	सरळसेवा २२	०८.०७.२०११	३१.१०.२०३२	
१९	१९	श्री. विकास शामराव राचेलवार	विमाप्र	१२.८.१९७८	२७.१२.२०११	सरळसेवा २३	०८.०७.२०११	३१.०८.२०३६	
२०	२०	श्रीम. देवकन्या दगडू भालेकर	भज क	१८.३.१९८२	१५.११.२०११	सरळसेवा २४	०८.०७.२०११	३१.०३.२०४०	
२१	२१	श्रीम. शाशिकला पांडुरंग अहिरराव	अराखीव	५.६.१९८३	१२.८.२०११	सरळसेवा २५	०८.०७.२०११	३०.०६.२०४१	सरळसेवेने वर्ग-१ पदावर नियुक्ती
२२	२२	श्रीम. हेमलता भिकचंद गव्हाण	अराखीव	१५.६.१९८३	३.८.२०११	सरळसेवा २६	०८.०७.२०११	३०.०६.२०४१	
२३	२३	श्री.बन्सीलाल महादेव पाटील	भ.ज.(क)	१०.५.१९७०	२.१२.२०११	सरळसेवा २७	०८.०७.२०११	३१.०५.२०४८	
२४	२४	श्री. के. एम. पाठक	अराखीव	१५.७.१९५५	१.६.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३१.०७.२०१३	सेवानिवृत्त
२५	२५	श्री. एल. आर. राठोड	भज ड	१.६.१९६२	२४.५.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३१.०५.२०२०	
२६	२६	श्री. टी. जी. कोकणी	अनु.जमाती.	१३.५.१९५६	१.६.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३१.०५.२०१४	सेवानिवृत्त
२७	२७	श्री. जे. एल. सेलोकर	अराखीव	२६.११.१९५७	१.९.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३०.११.२०१५	सेवानिवृत्त
२८	२८	श्रीम. एस. बी. पवार (श्रीम. एस.झेड.पावरा)	अनु.जमाती.	१.६.१९६१	२९.५.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३१.०५.२०१९	
२९	२९	श्री. डी. आर. गोसावी	भज ब	१.६.१९५७	२५.५.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३१.०६.२०१५	सेवानिवृत्त
३०	३०	श्री. आर. बी. पंदुरे	भ.ज.ब.	३.१.१९६३	१.६.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३१.०१.२०२१	
३१	३१	श्री. ए. पी. अहिरे	अ.जा.	१.६.१९६१	२९.५.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३१.०५.२०१९	
३२	३२	श्री. बी. डी. देवरे	अराखीव(इ.मा	१.६.१९५४	२८.५.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३१.०५.२०१२	सेवानिवृत्त
३३	३३	श्री.एम.एस. ढोले	भ.ज.(ब)	१५.१०.१९५७	१६.७.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३१.१०.२०१५	सेवानिवृत्त

विवरणपत्र - अ

आदिवासी विकास सेवेतील वर्ग-२ मधील सहाय्यक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी / अधिव्याख्याता / गृहप्रमुख या संवर्गातील दि.१/१/२०१७ रोजीची अंतिम जेष्ठता सूची

मंजूर पदे :- ११५

पदोन्नतीने भरावयाची पदे :- ५८

सरळसेवेने भरावयाची पदे :- ५७

अ.क्र	जेष्ठता क्र.	अधिकार्यांचे नाव	प्रवर्ग	जन्म तारीख	नियुक्तीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग	जेष्ठता दिनांक/ जेष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
३४	३४	श्री.डी.डी.मोरे	इ.मा.व	२२.६.१९६०	१२.७.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३०.०६.२०१८	
३५	३५	श्री. संतोष मधुकर ननावरे	भ.ज.(ब)	०४-०६-१९८१	५.२.२०१३	सरळसेवा १(२०११)	०५.०२.२०१३	३०.०६.२०३९	वेळेत रुजू न झाल्याने सेवान्येष्ठता गमावली आहे.
३६	३६	श्रीम. पल्लवी अनिल शेळके	अराखीव	२३.१२.१९८४	२१.३.२०१३	सरळसेवा १	०६.०३.२०१३	३१.१२.२०४२	
३७	३७	श्रीम. चेतना दौलतराव मोरे	अ.जा.	१८.८.१९७३	१.४.२०१३	सरळसेवा ३	०६.०३.२०१३	३०.०८.२०३१	
३८	३८	श्री. गजानन नारायण फुंडे	इमाव	९.७.१९७९	२८.४.२०१३	सरळसेवा ४	०६.०३.२०१३	३१.०७.२०३७	सरळसेवेने वर्ग-१ पदावर नियुक्ती
३९	३९	श्री. प्रदीप बानाजीराव देसाई	अराखीव	६.८.१९८१	७.३.२०१३	सरळसेवा ५	०६.०३.२०१३	३१.०८.२०३९	
४०	४०	श्री. नयन संतोषराव कांबळे	अ.जा.	५.२.१९८२	३.४.२०१३	सरळसेवा ६	०६.०३.२०१३	२८.०२.२०४०	
४१	४१	श्री. सुनिल रामराव बारसे	भ.ज. क	२३.५.१९७६		सरळसेवा ७	०६.०३.२०१३	३१.०५.२०३४	
४२	४२	श्री. सुदर्शन पुंडलिक नगरे	अ.जा.	१.६.१९८०	६.३.२०१३	सरळसेवा ८	०६.०३.२०१३	३१.०५.२०३८	सरळसेवेने वर्ग-१ पदावर नियुक्ती
४३	४३	श्री. दिलीप नारायण खोक्ले	अ.ज.	२०.६.१९८५	५.१०.२०१३	सरळसेवा ९	०६.०३.२०१३	३०.०६.२०४३	
४४	४४	श्री. व्ही. सी. राजपुत	इमाव	१.६.१९५७	३.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०५.२०१५	सेवानिवृत्त
४५	४५	श्री. डी. एल. हिवाळे	अ.जा.	८.७.१९५७	४.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०७.२०१५	सेवानिवृत्त
४६	४६	श्रीम. एन. एन. घरत	खुला	२३.५.१९६८	३१.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०५.२०२६	
४७	४७	श्रीम. एन. व्ही. पुसदकर	इमाव	११.१०.१९६५	१६.७.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३०.१०.२०२३	
४८	४८	श्रीम. एस. एस. काकडे	खुला	१.१.१९६७	४.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.१२.२०२४	
४९	४९	श्रीम. सी. एल. सोनकांबळे	अ.जा.	८.४.१९६१	६.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३०.०४.२०१९	
५०	५०	श्रीम. एस. एस. पवार	खुला	२०.५.१९६५	६.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०५.२०२३	
५१	५१	श्रीम. एस. एम. केदार	भ.ज. ड	३.७.१९६५	६.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०७.२०२३	
५२	५२	श्रीम. व्ही. एम. गांगुर्डे	अ.जा.	२२.६.१९६१	१.६.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३०.०६.२०१९	
५३	५३	श्रीम. एस. आर. गायकवाड	खुला	१९.४.१९६६	४.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३०.०४.२०२४	
५४	५४	श्रीम. एस. पी. यादव	भ.ज. क	८.५.१९६४	१७.७.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०५.२०२२	
५५	५५	श्री. डी.के.महाले	एस.टी.	२१.८.१९५५	१२.६.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०८.२०१३	सेवानिवृत्त
५६	५६	श्रीम. एस. एस. लासुरे	अ.जा.	२९.५.१९५८	३.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०५.२०१६	सेवानिवृत्त
५७	५७	श्री. एस. जी. राठोड	वि.जा.अ.	५.९.१९६१	६.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३०.०९.२०१९	
५८	५८	श्री. के. एम. भामरे	अ.ज.	११.७.१९६१	१०.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०७.२०३१	
५९	५९	श्री. पी. बी. जाधव	खुला	१९.४.१९५६	२१.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३०.०४.२०१४	सेवानिवृत्त
६०	६०	श्री. बी. डी. भामरे	खुला	१.६.१९५९	३.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०५.२०१७	
६१	६१	श्री. एन. टी. पवार	वि.जा.अ.	१५.१२.१९५७	६.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.१२.२०१५	सेवानिवृत्त
६२	६२	श्री.एस. बी. पाटील	इमाव	९.६.१९५५	१०.६.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३०.०६.२०१३	सेवानिवृत्त
६३	६३	श्री. ए. व्ही. हंकारे	अ.जा.	२३.१.१९५९	३.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०१.२०१७	
६४	६४	श्री. डी. एस. वंडाईत	खुला	१.६.१९५६	३.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०५.२०१४	सेवानिवृत्त
६५	६५	श्री. बी. एस. देवरे	भ.ज. क	९.४.१९६४	१.६.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३०.०४.२०२२	
६६	६६	श्रीम.सी.एस.मगर (सेलवटकर)	अ.जा.	३०.०५.१९६९	२४.०१.२०१४	पदोन्नती	२४.०४.२०१४	३१.०५.२०२७	

विवरणपत्र - अ

आदिवासी विकास सेवेतील वर्ग-२ मधील सहाय्यक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी / अधिव्याख्याता / गृहप्रमुख या संवर्गातील दि.१/१/२०१७ रोजीची अंतिम जेष्ठता सूची

मंजूर पदे :- ११५

पदोन्नतीने भरावयाची पदे :- ५८

सरळसेवेने भरावयाची पदे :- ५७

अ.क्र	जेष्ठता क्र.	अधिकार्यांचे नाव	प्रवर्ग	जन्म तारीख	नियुक्तीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग	जेष्ठता दिनांक/ जेष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
६७	६७	श्री. व्ही. आर. मोरे	इ.मा.व	०७-०६-१९६९	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३०.०६.२०२७	
६८	६८	श्री. ई. आर. रानडे	अ.ज.	३१-१२-१९५५	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३१.१२.२०१३	
६९	६९	श्री. एन. के. सोनकांबळे	अ.जा.	०१-०६-१९६०	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३१.०५.२०१८	
७०	७०	श्री. पी. एस. नारायण	अ.जा.	३१-१०-१९६०	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३१.१०.२०१८	
७१	७१	श्रीम. आर. एन. कर्पे	इ.मा.व	२१-११-१९६९	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३०.११.२०२७	
७२	७२	श्रीम. एम. जी. भामरे	खुला	१४-१२-१९६२	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३१.१२.२०२०	
७३	७३	कु. एम. एस. अंबादे	अ.जा.	१२-१०-१९६३	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३१.१०.२०२१	
७४	७४	श्रीम. के.एफ.उपाध्याय (श्रीम.के. बी. तिवारी)	खुला	०१-१०-१९५८	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३०.०९.२०१६	सेवानिवृत्त
७५	७५	श्रीम. एस. एन. जगताप	इ.मा.व	२८.१२.१९५९	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३१.१२.२०१७	
७६	७६	श्रीम. एस. पी. चौधरी (नेमाडे)	इ.मा.व	०१.०३.१९६०	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	२८.०२.२०१८	
७७	७७	श्री. एस. जी. खांडवी	अ.ज.	०१.०६.१९५८	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३१.०५.२०१६	सेवानिवृत्त
७८	७८	श्री. व्ही. एस. मेहरे	विमाप्र	०६.११.१९७१	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३०.११.२०२९	

विवरणपत्र - ब

आदिवासी विकास सेवेतील वर्ग-२ मधील सहाय्यक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी / अधिव्याख्याता / गृहप्रमुख या संवर्गातील दि.१/१/२०१८ रोजीची अंतिम जेष्ठता सूची

मंजूर पदे :- ११५

पदोन्नतीने भरावयाची पदे :- ५८

सरळसेवेने भरावयाची पदे :- ५७

अ.क्र	जेष्ठता क्र.	अधिकार्यांचे नाव	प्रवर्ग	जन्म तारीख	नियुक्तीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग	जेष्ठता दिनांक/ जेष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	१	श्री. रामचंद्र रतिलाल सोनकवडे	अ.जा.	१.२.१९७७	१९.७.२०११	सरळसेवा २	०८.०७.२०११	२९.०२.२०३५	सरळसेवेने वर्ग-१ पदावर नियुक्ती
२	२	श्री. छंदक गोविंदराव लोखंडे	अ.जा.	१.७.१९७३	१६.८.२०११	सरळसेवा ३	०८.०७.२०११	३०.०६.२०३१	
३	३	श्री. दशरथ श्रीराम कुळमथे	अ.ज.	०२.१०.७६	१४.११.२०११	सरळसेवा ४	०८.०७.२०११	३०.०१०.२०३४	पदोन्नत
४	४	श्री. उमेश आत्माराम गणवीर	अ.जा.	०५.१.१९७४	१.१२.२०११	सरळसेवा ५	०८.०७.२०११	-----	मयत
५	५	श्री. विजयकुमार महादेवराव कटके	अराखीव	३१.८.१९७५	३०.७.२०११	सरळसेवा ६	०८.०७.२०११	३१.०८.२०३३	पदोन्नत
६	६	श्रीम. अमिता पांडुरंग पिल्लेवार	अ.जा.	२०.२.१९७७	०५.०७.२०११	सरळसेवा ७	०८.०७.२०११	२९.०२.२०३५	सरळसेवेने वर्ग-१ पदावर नियुक्ती
७	७	श्री. प्रदीप भागोनाथ पोळ	अ.जा.	१०.१०.१९८५	२९.७.२०११	सरळसेवा ८	०८.०७.२०११	३०.१०.२०४३	पदोन्नत
८	८	श्रीम. सींगता भगवंतराव चौहान	अ.जा.	२२.३.१९७१	६.८.२०११	सरळसेवा ९	०८.०७.२०११	३१.०३.२०२९	पदोन्नत
९	९	श्री. आत्माराम उकंडी धावे	अ.जा.	१०.७.१९७१	२५.७.२०११	सरळसेवा १०	०८.०७.२०११	३०.०७.२०२९	
१०	१०	श्री. सचिन सुभाष जाधव	विजा अ	७.१०.१९८२	२७.७.२०११	सरळसेवा १३	०८.०७.२०११	३०.१०.२०४०	पदोन्नत
११	११	श्री. राजेंद्रकुमार भानुदास हिवाळे	अ.जा.	१७.८.१९७५	१९.७.२०११	सरळसेवा १४	०८.०७.२०११	३१.०८.२०३३	पदोन्नत
१२	१२	श्री. शिवानंद रामकृष्ण पेंढेकर	इमाव	४.१.१९७६	१०.११.२०११	सरळसेवा १६	०८.०७.२०११	३१.०१.२०३४	
१३	१३	श्री. प्रविण देवरावजी लाटकर	इमाव	१५.४.१९७८	२२.७.२०११	सरळसेवा १७	०८.०७.२०११	३०.०४.२०३६	
१४	१४	श्री. किरण सुकलाल माळी	इमाव	७.६.१९७८	८.७.२०११	सरळसेवा १८	०८.०७.२०११	३०.०६.२०३६	सरळसेवेने वर्ग-१ पदावर नियुक्ती
१५	१५	श्रीम. मिनाक्षी नारायण उन्हाळे	अराखीव	३.६.१९७९	९.८.२०११	सरळसेवा १९	०८.०७.२०११	३०.०६.३०३७	
१६	१६	श्री. निलेश भागचंद्र अहिरे	इमाव	२२.१.१९८६	६.८.२०११	सरळसेवा २०	०८.०७.२०११	३१.०१.२०४४	
१७	१७	श्री. निरज सुधाकरराव मोरे	इमाव	२२.७.१९७२	३.१२.२०११	सरळसेवा २१	०८.०७.२०११	३१.१२.२०३०	
१८	१८	श्रीम. ममता रामदास विधळे	इमाव	१२.१०.१९७४	२२.७.२०११	सरळसेवा २२	०८.०७.२०११	३१.१०.२०३२	
१९	१९	श्री. विकास शामराव राचेलवार	विमाप्र	१२.८.१९७८	२७.१२.२०११	सरळसेवा २३	०८.०७.२०११	३१.०८.२०३६	
२०	२०	श्रीम. देवकन्या दगडू भालेकर	भज क	१८.३.१९८२	१५.११.२०११	सरळसेवा २४	०८.०७.२०११	३१.०३.२०४०	
२१	२१	श्रीम. शाशिकला पांडुरंग अहिरराव	अराखीव	५.६.१९८३	१२.८.२०११	सरळसेवा २५	०८.०७.२०११	३०.०६.२०४१	सरळसेवेने वर्ग-१ पदावर नियुक्ती
२२	२२	श्रीम. हेमलता भिकचंद गव्हाण	अराखीव	१५.६.१९८३	३.८.२०११	सरळसेवा २६	०८.०७.२०११	३०.०६.२०४१	
२३	२३	श्री.बन्सीलाल महादेव पाटील	भ.ज.(क)	१०.५.१९७०	२.१२.२०११	सरळसेवा २७	०८.०७.२०११	३१.०५.२०४८	
२४	२४	श्री. के. एम. पाठक	अराखीव	१५.७.१९५५	१.६.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३१.०७.२०१३	सेवानिवृत्त
२५	२५	श्री. एल. आर. राठोड	भज ड	१.६.१९६२	२४.५.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३१.०५.२०२०	
२६	२६	श्री. टी. जी. कोकणी	अनु.जमाती.	१३.५.१९५६	१.६.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३१.०५.२०१४	सेवानिवृत्त
२७	२७	श्री. जे. एल. सेलोकर	अराखीव	२६.११.१९५७	१.९.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३०.११.२०१५	सेवानिवृत्त
२८	२८	श्रीम. एस. बी. पवार (श्रीम. एस.झेड.पावरा)	अनु.जमाती.	१.६.१९६१	२९.५.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३१.०५.२०१९	
२९	२९	श्री. डी. आर. गोसावी	भज ब	१.६.१९५७	२५.५.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३१.०६.२०१५	सेवानिवृत्त
३०	३०	श्री. आर. बी. पंदुरे	भ.ज.ब.	३.१.१९६३	१.६.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३१.०१.२०२१	
३१	३१	श्री. ए. पी. अहिरे	अ.जा.	१.६.१९६१	२९.५.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३१.०५.२०१९	
३२	३२	श्री. बी. डी. देवरे	अराखीव(इ.मा	१.६.१९५४	२८.५.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३१.०५.२०१२	सेवानिवृत्त
३३	३३	श्री.एम.एस. ढोले	भ.ज.(ब)	१५.१०.१९५७	१६.७.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३१.१०.२०१५	सेवानिवृत्त

विवरणपत्र - ब

आदिवासी विकास सेवेतील वर्ग-२ मधील सहाय्यक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी / अधिव्याख्याता / गृहप्रमुख या संवर्गातील दि.१/१/२०१८ रोजीची अंतिम जेष्ठता सूची

मंजूर पदे :- ११५

पदोन्नतीने भरावयाची पदे :- ५८

सरळसेवेने भरावयाची पदे :- ५७

अ.क्र	जेष्ठता क्र.	अधिकार्यांचे नाव	प्रवर्ग	जन्म तारीख	नियुक्तीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग	जेष्ठता दिनांक/ जेष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
३४	३४	श्री.डी.डी.मोरे	इ.मा.व	२२.६.१९६०	१२.७.२०१२	पदोन्नती	२४.०५.२०१२	३०.०६.२०१८	
३५	३५	श्री. संतोष मधुकर ननावरे	भ.ज.(ब)	०४-०६-१९८१	५.२.२०१३	सरळसेवा १(२०११)	०५.०२.२०१३	३०.०६.२०३९	वेळेत रुजू न झाल्याने सेवाज्येष्ठता गमावली आहे.
३६	३६	श्रीम. पल्लवी अनिल शेळके	अराखीव	२३.१२.१९८४	२१.३.२०१३	सरळसेवा १	०६.०३.२०१३	३१.१२.२०४२	
३७	३७	श्रीम. चेतना दौलतराव मोरे	अ.जा.	१८.८.१९७३	१.४.२०१३	सरळसेवा ३	०६.०३.२०१३	३०.०८.२०३१	
३८	३८	श्री. गजानन नारायण फुंडे	इमाव	९.७.१९७९	२८.४.२०१३	सरळसेवा ४	०६.०३.२०१३	३१.०७.२०३७	सरळसेवेने वर्ग-१ पदावर नियुक्ती
३९	३९	श्री. प्रदीप बानाजीराव देसाई	अराखीव	६.८.१९८१	७.३.२०१३	सरळसेवा ५	०६.०३.२०१३	३१.०८.२०३९	
४०	४०	श्री. नयन संतोषराव कांबळे	अ.जा.	५.२.१९८२	३.४.२०१३	सरळसेवा ६	०६.०३.२०१३	२८.०२.२०४०	
४१	४१	श्री. सुनिल रामराव बारसे	भ.ज. क	२३.५.१९७६	१९.०३.२०१३	सरळसेवा ७	०६.०३.२०१३	३१.०५.२०३४	
४२	४२	श्री. सुदर्शन पुंडलिक नगरे	अ.जा.	१.६.१९८०	६.३.२०१३	सरळसेवा ८	०६.०३.२०१३	३१.०५.२०३८	सरळसेवेने वर्ग-१ पदावर नियुक्ती
४३	४३	श्री. दिलीप नारायण खोक्ले	अ.ज.	२०.६.१९८५	५.१०.२०१३	सरळसेवा ९	०६.०३.२०१३	३०.०६.२०४३	
४४	४४	श्री. व्ही. सी. राजपुत	इमाव	१.६.१९५७	३.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०५.२०१५	सेवानिवृत्त
४५	४५	श्री. डी. एल. हिवाळे	अ.जा.	८.७.१९५७	४.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०७.२०१५	सेवानिवृत्त
४६	४६	श्रीम. एन. एन. घरत	खुला	२३.५.१९६८	३१.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०५.२०२६	
४७	४७	श्रीम. एन. व्ही. पुसदकर	इमाव	११.१०.१९६५	१६.७.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३०.१०.२०२३	
४८	४८	श्रीम. एस. एस. काकडे	खुला	१.१.१९६७	४.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.१२.२०२४	
४९	४९	श्रीम. सी. एल. सोनकांबळे	अ.जा.	८.४.१९६१	६.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३०.०४.२०१९	
५०	५०	श्रीम. एस. एस. पवार	खुला	२०.५.१९६५	६.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०५.२०२३	
५१	५१	श्रीम. एस. एम. केदार	भ.ज. ड	३.७.१९६५	६.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०७.२०२३	
५२	५२	श्रीम. व्ही. एम. गांगुर्डे	अ.जा.	२२.६.१९६१	१.६.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३०.०६.२०१९	
५३	५३	श्रीम. एस. आर. गायकवाड	खुला	१९.४.१९६६	४.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३०.०४.२०२४	
५४	५४	श्रीम. एस. पी. यादव	भ.ज. क	८.५.१९६४	१७.७.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०५.२०२२	
५५	५५	श्री. डी.के.महाले	एस.टी.	२१.८.१९५५	१२.६.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०८.२०१३	सेवानिवृत्त
५६	५६	श्रीम. एस. एस. लासुरे	अ.जा.	२९.५.१९५८	३.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०५.२०१६	सेवानिवृत्त
५७	५७	श्री. एस. जी. राठोड	वि.जा.अ.	५.९.१९६१	६.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३०.०९.२०१९	
५८	५८	श्री. के. एम. भामरे	अ.ज.	११.७.१९६१	१०.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०७.२०३१	
५९	५९	श्री. पी. बी. जाधव	खुला	१९.४.१९५६	२१.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३०.०४.२०१४	सेवानिवृत्त
६०	६०	श्री. बी. डी. भामरे	खुला	१.६.१९५९	३.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०५.२०१७	
६१	६१	श्री. एन. टी. पवार	वि.जा.अ.	१५.१२.१९५७	६.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.१२.२०१५	सेवानिवृत्त
६२	६२	श्री.एस. बी. पाटील	इमाव	९.६.१९५५	१०.६.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३०.०६.२०१३	सेवानिवृत्त
६३	६३	श्री. ए. व्ही. हंकारे	अ.जा.	२३.१.१९५९	३.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०१.२०१७	
६४	६४	श्री. डी. एस. वंडाईत	खुला	१.६.१९५६	३.५.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३१.०५.२०१४	सेवानिवृत्त
६५	६५	श्री. बी. एस. देवरे	भ.ज. क	९.४.१९६४	१.६.२०१३	पदोन्नती	०३.०५.२०१३	३०.०४.२०२२	
६६	६६	श्रीम.सी.एस.मगर (सेलवटकर)	अ.जा.	३०.०५.१९६९	२४.०१.२०१४	पदोन्नती	२४.०४.२०१४	३१.०५.२०२७	

विवरणपत्र - ब

आदिवासी विकास सेवेतील वर्ग-२ मधील सहाय्यक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी / अधिव्याख्याता / गृहप्रमुख या संवर्गातील दि.१/१/२०१८ रोजीची अंतिम जेष्ठता सूची

मंजूर पदे :- ११५

पदोन्नतीने भरावयाची पदे :- ५८

सरळसेवेने भरावयाची पदे :- ५७

अ.क्र	जेष्ठता क्र.	अधिकार्यांचे नाव	प्रवर्ग	जन्म तारीख	नियुक्तीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग	जेष्ठता दिनांक/ जेष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
६७	६७	श्री. व्ही. आर. मोरे	इ.मा.व	०७-०६-१९६९	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३०.०६.२०२७	
६८	६८	श्री. ई. आर. रानडे	अ.ज.	३१-१२-१९५५	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३१.१२.२०१३	
६९	६९	श्री. एन. के. सोनकांबळे	अ.जा.	०१-०६-१९६०	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३१.०५.२०१८	
७०	७०	श्री. पी. एस. नारायण	अ.जा.	३१-१०-१९६०	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३१.१०.२०१८	
७१	७१	श्रीम. आर. एन. कर्पे	इ.मा.व	२१-११-१९६९	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३०.११.२०२७	
७२	७२	श्रीम. एम. जी. भामरे	खुला	१४-१२-१९६२	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३१.१२.२०२०	
७३	७३	कु. एम. एस. अंबादे	अ.जा.	१२-१०-१९६३	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३१.१०.२०२१	
७४	७४	श्रीम. के.एफ.उपाध्याय (श्रीम.के. बी. तिवारी )	खुला	०१-१०-१९५८	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३०.०९.२०१६	सेवानिवृत्त
७५	७५	श्रीम. एस. एन. जगताप	इ.मा.व	२८.१२.१९५९	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३१.१२.२०१७	
७६	७६	श्रीम. एस. पी. चौधरी (नेमाडे)	इ.मा.व	०१.०३.१९६०	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	२८.०२.२०१८	
७७	७७	श्री. एस. जी. खांडवी	अ.ज.	०१.०६.१९५८	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३१.०५.२०१६	सेवानिवृत्त
७८	७८	श्री. व्ही. एस. मेहरे	विमाप्र	०६.११.१९७१	१९.०१.२०१५	पदोन्नती	२४.०१.२०१५	३०.११.२०२९	